

तरतुदीचे वाटप "मागासवर्गायांचे कल्याण"

महाराष्ट्र शासन

आदिवासी विकास विभाग

शासन निर्णय क्रमांक: बीयुडी-२००८/प्र.क्र.८/का.७

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- २५ जुलै, २००८

भाषा : शासन निर्णय, आ.वि.वि, क्र.बीयुडी २००८/प्र.क्र.८/का.७, दि. २५ जुलै, २००८

उल्लङ्घन निर्णय :- या असूद दिनांक २५ जुलै, २००८ शासन निर्णयाद्वारे करण्यात आलेल्या पुनर्वित्तीकोरणाचे वैद्यार्थी व विभाग आदिवासी विकासासाठी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्त्या या योजनेसाठी प्राप्त झालेली रु.५००००० रुपयांची तरतूद खर्च करण्यासाठी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक यांच्या अधिनस्त खर्च करण्यासाठी उक्त विभाग यंत आहे. सदर तरतूद त्यांनी संबंधित अप्पर आयुक्त, आदिवासी विकास, यांना त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे तात्काळ विरोगित करावी.

२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आला असून, त्याचा दोस्रा संकेतांक २००८०७२६१५३६१३००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नांवाने,


(वि. रा. ठाकुर)
कार्यासन अधिकारी

प्रति,

आयुक्त, आदिवासी विकास, महाराष्ट्र राज्य, नाशिक.

अपर आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक / नागपूर / ठाणे / अमरावती.

आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे.

महालेखापाल (लेखापरिक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई / नागपूर.

नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.

कार्यासन अधिकारी का.क्र. २, ६, १२ आदिवासी विकास विभाग, मंत्रालय, मुंबई.

निवड नस्ती (का-७)